

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत केंद्र व राज्य हिश्याचे वैयक्तीक घरगुती शौचालय बांधकामाकरिता अनुदान राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: स्वमअ-२०१८/प्र.क्र.२६०/नवि-३४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक : ७ सप्टेंबर, २०१८.

**वाचा:**

- १) केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाचे आदेश क्रमांक १/७/२०१५-SBM-I, (Computer No.३१०४७०६) दिनांक १२ जुलै, २०१८.
- २) शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक: स्वभाअ-२०१५/प्र.क्र.२३/नवि-३४, दिनांक १५.०५.२०१५ .
- ३) शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक: स्वभाअ-२०१७/प्र.क्र.४२/नवि-३४, दिनांक ३१.०३.२०१७ .
- ४) समक्रमांकाचा दिनांक २ ऑगस्ट, २०१८ वा शासन निर्णय.

**प्रस्तावना :**

देशातील सर्व शहरे पूर्णपणे स्वच्छ, निरोगी आणि राहण्यायोग्य करणे आणि सर्व नागरिकांना स्वच्छ व चांगले आरोग्य आणि पर्यावरण मिळावे तसेच देशातील सर्व सांविधानिक शहरांना स्वच्छतेची आणि या शहरामधील नागरीकांना घरगुती शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने केंद्र शासनाने “स्वच्छ भारत अभियान (नागरी)” ची अंमलबजावणी सुरु केली आहे. या अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये संदर्भाधीन क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)” राबविण्यात येत आहे.

२. वित्तीय वर्ष सन २०१७-१८ मध्ये वैयक्तीक घरगुती शौचालय बांधकामाकरिता संदर्भाधीन क्रमांक ३ च्या शासन निर्णयान्वये रूपये ३७६.३९३४ कोटी इतका निधी राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांना वितरीत करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यासाठी वैयक्तीक घरगुती शौचालय बांधकामाकरिता उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक ४ येथील आदेशान्वये एकूण रूपये ६३.६१ कोटीचा निधी राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांना वितरीत केला आहे. सदर केंद्रीय अनुदानाचे नागरी संस्थानिहाय वितरण व सन २०१७-२०१८ मध्ये वितरीत व आहरीत करण्यात आलेल्या राज्य हिश्याची अनुदान रक्कम रूपये १२७.२२ कोटी राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

**शासन निर्णय:**

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यासाठी वैयक्तीक घरगुती शौचालय बांधकामाकरिता उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक १ येथील आदेशान्वये अंतर्गत प्राप्त निधी रूपये ६३.६१ कोटी राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांना सोबत जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे राज्य हिश्याच्या रूपये १२७.२२ कोटींसह एकूण रूपये २०७,८३,००,०००/- (रूपये दोनशे सात कोटी त्र्याऐंशी लक्ष मात्र) वितरीत करण्यास शासन मान्यता देत आहे. राज्य हिस्सा अनुदानातील सदरचा खर्च संबंधित लेखाशिर्षासमोर दर्शविल्याप्रमाणे त्या लेखाशिर्षाखाली सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात मंजूर व आहरीत करण्यात आलेल्या तरतूदी मधून भागविण्यात यावा.

(रूपये कोटीत)

अ. क्र.	लेखाशिर्ष	वैयक्तिक घरगुती शौचालयासाठी वितरीत केलेला केंद्र हिस्सा निधी	वैयक्तिक घरगुती शौचालयासाठी वितरीत केलेला राज्य हिस्सा निधी
१	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९१, महानगरपालिकांना सहाय्य, (००) (७६) स्वच्छ भारत अभियानासाठी महानगरपालिकांना सहाय्य (केंद्र हिस्सा ७५%), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७५२) योजनांतर्गत	२७.२७९२ (रूपये सत्तावीस कोटी सत्तावीस लक्ष ब्याण्णव हजार)	५४.५५८४ (रूपये चोपन्न कोटी पंचावन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार)
२	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९२, नगरपरिषदांना सहाय्य, (००) (७८) स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपरिषदांना सहाय्य (केंद्र हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७७९) योजनांतर्गत	२८.६२९६ (रूपये अठ्ठावीस कोटी बासष्ठ लक्ष शह्याण्णव हजार)	५७.२५९२ (रूपये सत्तावन्न कोटी पंचवीस लक्ष ब्याण्णव हजार)
३	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९३, नगरपंचायतींना सहाय्य, (००) (०३) स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपंचायतींना सहाय्य (केंद्र हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७९७) योजनांतर्गत	७.७०१२ (रूपये सात कोटी सत्तर लक्ष बारा हजार)	१५.४०२४ (रूपये पंधरा कोटी चाळीस लक्ष चोवीस हजार)

३. सदर निधी आहरित करण्यासाठी राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यांनी सदर रकमेचे देयक तयार करून ते अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांच्याकडे तात्काळ सादर करून सदर निधी आहरित करून धनादेश प्राप्त करून घेण्यात यावा. सदर निधीचे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय वाटप सोबतच्या अनुसूचीनुसार संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्याची कार्यवाही राज्य अभियान संचालकांनी करावी.

४. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/ अर्थ-३, दिनांक २ एप्रिल, २०१८ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

५. शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/ अर्थ-३, दिनांक २ एप्रिल, २०१८ अन्वये ३१, वेतनेतर सहाय्यक अनुदाने या बाबी खालील खर्च करण्यास विभागास अधिकार प्राप्त झाले असून सदर परिपत्रकातील परिच्छेद ७ ते १८ पैकी ७ अ, ७ ब, ८, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, २० या प्रकरणी लागू नाही. तसेच परिच्छेद ९, १८, १९, २१ मध्ये नमूद अटीची पूर्तता करण्यात आली आहे.

६. शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसं २०१८/प्र.क्र. ६९/अर्थ-३ दिनांक २ एप्रिल, २०१८ च्या परिशिष्टातील अनुक्रमांक १, २, ३, ५, ६, ७ या प्रकरणी लागू नाही. तसेच सदर परिशिष्टातील अनुक्रमांक ४ बाबत नमुद करण्यात येते कि, ही योजना केंद्र पुरस्कृत बाह्य सहाय्यित योजना नाही, तथापि केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाल्याची खात्री वित्त विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक: अनौ-३६७/अर्थोपाय, दिनांक २०/०७/२०१८ अन्वये करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयान्वये वितरीत करावयाचा निधी केंद्र शासनाच्या हिश्याच्या समरूप राज्य शासनाच्या हिश्याच्या मर्यादेत आहे.

७. शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसं २०१८/प्र.क्र.६९/अर्थ-३ दिनांक २ एप्रिल, २०१८ रोजीच्या परिपत्रकासोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक ३ च्या अनुषंगाने नमूद करण्यात येते कि, सदर योजनेच्या स्वरूपात अथवा व्याप्तीमध्ये कसलाही बदल करण्यात आलेला नाही. तसेच सदर दिनांक १८ एप्रिल, २०१७ रोजीच्या परिपत्रकासोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक ८ संदर्भातील तपासणी सुचीमधील अनुक्रमांक १ ते ५ मध्ये नमूद करण्यात आलेल्या अटींची पूर्तता होत आहे. तसेच सदर अनुक्रमांक ९ संदर्भातील तपासणी सुचीमधील अनुक्रमांक ५ ते १० या प्रकरणी लागू नाही. तसेच शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसं-२०१७/प्र.क्र.७५/अर्थ-३, दिनांक १८ एप्रिल, २०१७ मधील लागू असलेल्या उर्वरित सर्व अटींची पूर्तता होत आहे.

८. राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांच्याकडून मागील ३ महिन्यापूर्वी वितरीत केलेला निधी खर्च झाल्याबाबत उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. तसेच उपरोक्त नमूद लेखाशिर्षातर्गत १ वर्षापूर्वीचे संक्षिप्त देयक प्रलंबित नाही. केंद्र शासन पुरस्कृत योजनेसाठी केंद्र शासनाच्या हिश्याचा निधी वितरीत करावयाचा असल्याने त्यामधून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून येणे असलेली रक्कम समायोजित करता येत नाही.

९. सदरचा शासन निर्णय हा वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक: अनौ-३६७/अर्थोपाय, दि. २०/७/२०१८ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०९०७१५३४०५३१२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कैलास बधान)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा .मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा .राज्यमंत्री (नगर विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. अपर मुख्य सचिव, वित्त, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई.
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, नागपूर.
६. प्रधान सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
७. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद संचालनालय, मुंबई.
८. आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
९. राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), मुंबई.
१०. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
११. अधिदान व लेखाधिकारी, फोर्ट, मुंबई.
१२. अधिदान व लेखाधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, वांद्रे, मुंबई.
१३. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
१४. मुख्य लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
१५. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
१६. निवडनस्ती, नवि-३४.

शासन निर्णय क्रमांक :स्वमअ-२०१८/प्र.क्र. २६०/नवि-३४, दिनांक : ०७ सप्टेंबर, २०१८ चे विवरणपत्र (पृ.क्र. १/१२)

**महानगरपालिका निधी वितरण (२२१७ ९७५२) (रक्कम रूपये हजारत)**

अ.क्र.	जिल्हा	नागरी स्वराज्य संस्था	२०११ च्या जनगणनेनुसार कुटुंब संख्या	सुधारित कुटुंब संख्या	निधी वितरणा साठी शौचालय संख्या	निधी वितरण		
						केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा	एकूण
१	अकोला	अकोला	१०३६३	१९५००	७३२४	२९२९६	५८५९२	८७८८८
२	औरंगाबाद	औरंगाबाद	११९९७	११९९७	५११४	२०४५६	४०९१२	६१३६८
३	लातूर	लातूर	७९१२	७९१२	२०९३	८३७२	१६७४४	२५११६
४	नांदेड	नांदेड वाघाळा	१२०७३	४५००	१२४६	४९८४	९९६८	१४९५२
५	परभणी	परभणी	१३४६६	११०५८	३४९४	१३९७६	२७९५२	४१९२८
६	पालघर	वसई- विरार	१६४१४	१०६०७	७४५	२९८०	५९६०	८९४०
७	रायगड	पनवेल	११२७	४५००	२१५५	८६२०	१७२४०	२५८६०
८	ठाणे	भिवंडी- निजामपूर	५८५६	५८५६	६७८	२७१२	५४२४	८१३६
९	ठाणे	कल्याण- डोंबिवली	४६८०	४६८०	६८०	२७२०	५४४०	८१६०
१०	ठाणे	मिरा-भाईंदर	४१४८	४१४८	६८०	२७२०	५४४०	८१६०
११	ठाणे	नवी मुंबई	५७७४	५७७४	८८७	३५४८	७०९६	१०६४४
१२	ठाणे	उल्हासनगर	२९६५	२९६५	९९२	३९६८	७९३६	११९०४
१३	ठाणे	ठाणे	११८४३	११८४३	२४६४	९८५६	१९७१२	२९५६८
१४	नागपूर	नागपूर	२००३७	२००३७	१००४२	४०१६८	८०३३६	१२०५०४
१५	अहमदनगर	अहमदनगर	४९१६	२७००	६८०	२७२०	५४४०	८१६०
१६	धुळे	धुळे	४७४०	५०९९	१६८२	६७२८	१३४५६	२०१८४
१७	जळगाव	जळगाव	९९२२	६३३६	३७२८	१४९१२	२९८२४	४४७३६
१८	नाशिक	नाशिक	११६४६	८०७५	१३६९	५४७६	१०९५२	१६४२८
१९	नाशिक	मालेगाव	११३५८	७६०७	३७४५	१४९८०	२९९६०	४४९४०
२०	कोल्हापूर	कोल्हापूर	११५०	११५०	१७०	६८०	१३६०	२०४०
२१	पुणे	पुणे	१६११७	१६११७	९३५	३७४०	७४८०	११२२०
२२	सांगली	सांगली - मिरज-कुपवाड	७९९५	३२००	४०७६	१६३०४	३२६०८	४८९१२
२३	सोलापूर	सोलापूर	२४५१४	२२५००	६५३९	२६१५६	५२३१२	७८४६८
<b>एकूण</b>					<b>६१५१८</b>	<b>२४६०७२</b>	<b>४९२१४४</b>	<b>७३८२१६</b>

शासन निर्णय क्रमांक :स्वमअ-२०१८/प्र.क्र. २६०/नवि-३४, दिनांक : ०७ सप्टेंबर, २०१८ चे विवरणपत्र  
(पृ.क्र. २,३,४/१२)

औरंगाबाद विभाग नागरी स्वराज्य संस्था निधी वितरण

रूपये हजारात

अ.क्र.	जिल्हा	नागरी स्वराज्य संस्था	२०११ च्या जनगणनेनुसार संख्या	सुधारित संख्या	शौचालय संख्या	निधी वितरण	
						केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा
१	औरंगाबाद	खुल्ताबाद	७८२	८०२	१५६	६२४	१२४८
२	औरंगाबाद	गंगापूर	२२२२	१७९५	१६२	६४८	१२९६
३	औरंगाबाद	पैठण	२६९३	२६९३	२१०	८४०	१६८०
४	औरंगाबाद	वैजापूर	१९४१	२५०७	२७१	१०८४	२१६८
५	औरंगाबाद	सिल्लोड	३५५८	३२५२	३२३	१२९२	२५८४
६	औरंगाबाद	फुलांब्री	२२९४	२२९४	९९६	३९८४	७९६८
७	बीड	शिरूर	५९९	५९९	६४	२५६	५१२
८	बीड	अष्टी	१२५०	१२५०	७८	३१२	६२४
९	बीड	गेवराई	२१६०	२२२९	१७२	६८८	१३७६
१०	बीड	धारूर	२३१८	१६१४	१९४	७७६	१५५२
११	बीड	बीड	२४५३	२४५३	२३९	९५६	१९१२
१२	बीड	अंबाजोगाई	४३०३	३५६१	६०१	२४०४	४८०८
१३	बीड	माजलगाव	२६२०	२९१०	७५८	३०३२	६०६४
१४	बीड	परळी	५१२४	४७३०	१५८३	६३३२	१२६६४
१५	बीड	केज	२८२२	२८९०	२४९६	९९८४	१९९६८
१६	हिंगोली	औढा नागनाथ	१६०७	१६०७	४	१६	३२
१७	हिंगोली	सेनगाव	६८०	६८०	९	३६	७२
१८	हिंगोली	कळमनूरी	१५०७	१२८०	२२४	८९६	१७९२
१९	हिंगोली	वसमत	३६५९	३९५०	२९५	११८०	२३६०
२०	हिंगोली	हिंगोली	४८६९	३२८८	२५०३	१००१२	२००२४
२१	जालना	मंठा NP	२३१४	२३१४	१४	५६	११२
२२	जालना	बदनापूर rNP	१७४७	१७४७	३४	१३६	२७२
२३	जालना	घनसांगवी NP	८०५	८०५	३९	१५६	३१२
२४	जालना	भोकरदान	१५२३	११०५	२१५	८६०	१७२०

शासन निर्णय क्रमांक :स्वमअ-२०१८/प्र.क्र. २६०/नवि-३४, दिनांक : ०७ सप्टेंबर, २०१८ चे विवरणपत्र  
(पृ.क्र. २,३,४/१२)

औरंगाबाद विभाग नागरी स्वराज्य संस्था निधी वितरण

रूपये हजारात

अ.क्र.	जिल्हा	नागरी स्वराज्य संस्था	२०११ च्या जनगणनेनुसार संख्या	सुधारित संख्या	शौचालय संख्या	निधी वितरण	
						केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा
२५	जालना	परतूर	२५६४	२३६४	२१८	८७२	१७४४
२६	जालना	अंबड	१८३२	१७६५	२४४	९७६	१९५२
२७	जालना	जालना	१३२०२	९०००	४८६१	१९४४४	३८८८८
३०	लातूर	शिरूरअनंतपाळ	९००	९००	९	३६	७२
३१	लातूर	रेणापूर	२१८३	२१८३	३४	१३६	२७२
३२	लातूर	जळकोट	१०४३	१०४३	९०	३६०	७२०
३३	लातूर	औसा	३३०४	४०९१	८४३	३३७२	६७४४
३४	लातूर	अहमदपूर	३०५८	२६८६	८६८	३४७२	६९४४
३५	लातूर	निलंगा	३११९	१८५१	१३१२	५२४८	१०४९६
३६	लातूर	उदगीर	४२१०	४१२७	१४३५	५७४०	११४८०
३७	नांदेड	हिमायतनगर	११८८	११८८	१६७	६६८	१३३६
३८	नांदेड	कंधार	११९०	१३७०	१७०	६८०	१३६०
३९	नांदेड	देगलूर	२२९९	२६४८	१७३	६९२	१३८४
४०	नांदेड	बिलोली	१३८५	१६०३	१९६	७८४	१५६८
४१	नांदेड	पेठउमरी	१४१६	११८०	२०१	८०४	१६०८
४२	नांदेड	मुदखेड	२०३७	२१५०	२७२	१०८८	२१७६
४३	नांदेड	मुखेड	२०६१	१७८९	२८७	११४८	२२९६
४४	नांदेड	हदगाव	२१८८	१७७६	२९८	११९२	२३८४
४५	नांदेड	लोहा	२१९८	१८९९	३५८	१४३२	२८६४
४६	नांदेड	किनवट	२३७५	२१००	३८४	१५३६	३०७२
४७	नांदेड	भोकर	२५३०	१८८५	३९४	१५७६	३१५२
४८	नांदेड	धर्माबाद	३२५७	३०६३	५१०	२०४०	४०८०
४९	नांदेड	माहूर	११०३	८०२	५५३	२२१२	४४२४
५०	नांदेड	अर्धापूर	१३५६	११७४	६०६	२४२४	४८४८
५१	नांदेड	कुंडलवाडी	२०७०	१७९४	११२०	४४८०	८९६०

शासन निर्णय क्रमांक :स्वमअ-२०१८/प्र.क्र. २६०/नवि-३४, दिनांक : ०७ सप्टेंबर, २०१८ चे विवरणपत्र  
(पृ.क्र. २,३,४/१२)

औरंगाबाद विभाग नागरी स्वराज्य संस्था निधी वितरण

रूपये हजारात

अ.क्र.	जिल्हा	नागरी स्वराज्य संस्था	२०११ च्या जनगणनेनुसार संख्या	सुधारित संख्या	शौचालय संख्या	निधी वितरण	
						केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा
५२	उस्मानाबाद	तुळजापूर	१२५७	२००१	१८०	७२०	१४४०
५३	उस्मानाबाद	उमरगा	१८५३	१५५८	२६५	१०६०	२१२०
५४	उस्मानाबाद	मुरुम	१९४३	२६७०	२७१	१०८४	२१६८
५५	उस्मानाबाद	परांडा	१९८५	३६८५	२७६	११०४	२२०८
५६	उस्मानाबाद	नळदुर्ग	१९२९	१९९०	३००	१२००	२४००
५७	उस्मानाबाद	भुम	१९७५	१४१०	३२२	१२८८	२५७६
५८	उस्मानाबाद	लोहारा	११८३	११८३	५१८	२०७२	४१४४
५९	उस्मानाबाद	कळंब	२२१३	१६०३	७६९	३०७६	६१५२
६०	उस्मानाबाद	उस्मानाबाद	५६१०	५०००	१६१८	६४७२	१२९४४
६१	परभणी	पाथरी	२६३९	२६३७	१९२	७६८	१५३६
६२	परभणी	सोनपेठ	१८३३	१८८२	२४४	९७६	१९५२
६३	परभणी	जितूर	१७५९	१९०९	२४६	९८४	१९६८
६४	परभणी	मानवत	३१०६	३१०६	४०२	१६०८	३२१६
६५	परभणी	सेलू	३२०७	३३४०	४२४	१६९६	३३९२
६६	परभणी	पालम	२१४१	२१४१	७४१	२९६४	५९२८
६७	परभणी	पुर्णा	२९४५	२८५०	८४६	३३८४	६७६८
६८	परभणी	गंगाखेड	३२९८	३०७५	११३९	४५५६	९११२
एकूण					३५९९६	१४३९८४	२८७९६८

शासन निणय क्रमांक :स्वमअ-२०१८/प्र.क्र. २६०/नवि-३४, दिनांक :७ सप्टेबर, २०१८ चे विवरणपत्र

(पृ.क्र. ५,६,७,१२)

अमरावती विभाग अनुदान वितरण (रक्कम रूपये हजारात)

अ.क्र.	जिल्हा	नागरी स्वराज्य संस्था	२०११ च्या जनगणनेनु सार कुटुंब संख्या	सुधारित कुटुंब संख्या	शौचालय संख्या	निधी वितरण		
						केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा	एकूण
१	अकोला	बाळापूर	१३७७	३३४७	९८५	३९४०	७८८०	११८२०
२	अकोला	पातुर	१०८१	१०८१	१६५	६६०	१३२०	१९८०
३	अकोला	तेल्हारा	१२६३	८८९	१८०	७२०	१४४०	२१६०
४	अकोला	मुर्तीजापूर	१९२८	१५७४	२६९	१०७६	२१५२	३२२८
५	अकोला	अकोट	३७०८	३७०८	२८३	११३२	२२६४	३३९६
६	अमरावती	नांदगाव खांदेश्वर	२५२४	२५२४	११	४४	८८	१३२
७	अमरावती	धारणी	१८८६	१८८६	३८	१५२	३०४	४५६
८	अमरावती	चांदूरबाजार	६१६	३५३	१२३	४९२	९८४	१४७६
९	अमरावती	दत्तापूर धामणगाव	१०९६	९००	१४५	५८०	११६०	१७४०
१०	अमरावती	वरुड	१३८२	१४१९	१८४	७३६	१४७२	२२०८
११	अमरावती	अंजनगाव	१३५८	१३५८	१९३	७७२	१५४४	२३१६
१२	अमरावती	चांदूररेल्वे	१४५९	३५३	२०७	८२८	१६५६	२४८४
१३	अमरावती	मोर्शी	२०८२	१६१०	२२०	८८०	१७६०	२६४०
१४	अमरावती	दर्यापूर बनोसा	१६२९	१६२९	२२९	९१६	१८३२	२७४८
१५	अमरावती	शेंदुरजनाघाट	१८६२	१७२५	२४८	९९२	१९८४	२९७६
१६	अमरावती	आचलपूर	२९९३	२५८७	७७२	३०८८	६१७६	९२६४
१७	अमरावती	भातकुली	१४५४	१४५४	८६७	३४६८	६९३६	१०४०४
१८	बुलढाणा	नांदूरा	२६६२	२७०७	२१३	८५२	१७०४	२५५६
१९	बुलढाणा	देऊळगावराजा	२१४२	१९२६	२१४	८५६	१७१२	२५६८



शासन निणय क्रमांक :स्वमअ-२०१८/प्र.क्र. २६०/निवे-३४, दिनांक :७ सप्टेबर, २०१८ चे विवरणपत्र

(पृ.क्र. ५,६,७,१२)

अमरावती विभाग अनुदान वितरण (रक्कम रूपये हजारात)

अ.क्र.	जिल्हा	नागरी स्वराज्य संस्था	२०११ च्या जनगणनेनु सार कुटुंब संख्या	सुधारित कुटुंब संख्या	शौचालय संख्या	निधी वितरण		
						केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा	एकूण
२०	बुलढाणा	जळगाव जामोद	२०३४	२२००	२१५	८६०	१७२०	२५८०
२१	बुलढाणा	मलकापूर	३०७८	२८१२	२३६	९४४	१८८८	२८३२
२२	बुलढाणा	शेगांव	३५८२	३५८२	२७३	१०९२	२१८४	३२७६
२३	बुलढाणा	खामगाव	३२५०	३२५०	३०५	१२२०	२४४०	३६६०
२४	बुलढाणा	सिंदखेडराजा	२१२५	१५७६	५७५	२३००	४६००	६९००
२५	बुलढाणा	बुलढाणा	३५७९	३२००	७३८	२९५२	५९०४	८८५६
२६	बुलढाणा	मेहेकर	३८५०	३८५०	१०७७	४३०८	८६१६	१२९२४
२७	वाशीम	मालेगाव जहांगिर	२३००	२३००	४३	१७२	३४४	५१६
२८	वाशीम	मंगळूरपीर	१५५३	१५२२	२२३	८९२	१७८४	२६७६
२९	वाशीम	वाशीम	४१२३	४५००	२२४	८९६	१७९२	२६८८
३०	वाशीम	कारंजा	३०९८	३७५१	२९८	११९२	२३८४	३५७६
३१	वाशीम	रिसोड	२२५४	२१५८	६२७	२५०८	५०१६	७५२४
३२	यवतमाळ	अर्णी	१८००	२१८८	४९	१९६	३९२	५८८
३३	यवतमाळ	कळंब	१७२०	१७२०	७२	२८८	५७६	८६४
३४	यवतमाळ	घाटंजी	२३४०	१४४०	१५९	६३६	१२७२	१९०८
३५	यवतमाळ	दारव्हा	९४३	९४३	१८९	७५६	१५१२	२२६८
३६	यवतमाळ	उमरखेड	१४१७	१५३७	१८९	७५६	१५१२	२२६८
३७	यवतमाळ	पांढरकवडा	१३६५	१९८०	१९४	७७६	१५५२	२३२८
३८	यवतमाळ	दिग्रस	३४४०	३४४०	४३९	१७५६	३५१२	५२६८

शासन निणय क्रमांक :स्वमअ-२०१८/प्र.क्र. २६०/नवि-३४, दिनांक :७ सप्टेबर, २०१८ चे विवरणपत्र

(पृ.क्र. ५,६,७,१२)

अमरावती विभाग अनुदान वितरण

(रक्कम रूपये हजारात)

अ.क्र.	जिल्हा	नागरी स्वराज्य संस्था	२०११ च्या जनगणनेनु सार कुटुंब संख्या	सुधारित कुटुंब संख्या	शौचालय संख्या	निधी वितरण		
						केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा	एकूण
३९	यवतमाळ	पुसद	२७६१	२८८६	४५८	१८३२	३६६४	५४९६
४०	यवतमाळ	वणी	२३४६	१५२२	४६४	१८५६	३७१२	५५६८
४१	यवतमाळ	नेर	१७०७	१७०७	१२०७	४८२८	९६५६	१४४८४
४२	यवतमाळ	यवतमाळ	३०७५	९४२५	५२८०	२११२०	४२२४०	६३३६०
Total					१९०८०	७६३२०	१५२६४०	२२८९६०

शासन निर्णय क्रमांक :स्वमअ-२०१८/प्र.क्र. २६०/नवि-३४, दिनांक : ०७ सप्टेंबर, २०१८ चे  
विवरणपत्र (पृ.क्र. ८/१२)

कोकण विभाग (एककम रूपये हजारात)							
अ.क्र.	जिल्हा	नागरी स्वराज्य संस्था	२०११ च्या जनगणनेनुसार संख्या	सुधारित संख्या	शौचालय संख्या	निधी वितरण	
						केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा
१	पालघर	मोखाडा	७८८	७८८	१०	४०	८०
२	पालघर	जव्हार	२८३	३७५	२७	१०८	२१६
३	पालघर	तलासरी	७३३	७३३	१२३	४९२	९८४
४	पालघर	डहाणू	२१६१	२६००	१७२	६८८	१३७६
५	रायगड	महाड	७१	७१	१४	५६	११२
६	रायगड	श्रीवर्धन	१५६	१८८	३१	१२४	२४८
७	रायगड	पेण	८८	८८	७२	२८८	५७६
८	रायगड	कर्जत	६६५	६६५	१३३	५३२	१०६४
९	रायगड	उरण	७५५	७५५	१५१	६०४	१२०८
१०	रायगड	खोपोली	१७७०	१४२३	२३६	९४४	१८८८
११	रत्नागिरी	लांजा	१३२	१६७	२	८	१६
१२	रत्नागिरी	चिपळून	३४६	३४६	६९	२७६	५५२
१३	रत्नागिरी	रत्नागिरी	७७८	९८०	१५६	६२४	१२४८
१४	रत्नागिरी	दापोली	२१५	१८६	२१५	८६०	१७२०
१५	सिंधुदुर्ग	कणकवली	९१	६९	१८	७२	१४४
१६	सिंधुदुर्ग	सावंतवाडी	१४२	७१	२८	११२	२२४
१७	सिंधुदुर्ग	देवगड जामसंडे	०	२९	२९	११६	२३२
१८	सिंधुदुर्ग	मालवण	१५०	१५०	३०	१२०	२४०
१९	सिंधुदुर्ग	कुडाळ	४२	४२	३२	१२८	२५६
२०	सिंधुदुर्ग	वेंगुर्ला	२६४	२०४	५३	२१२	४२४
२१	ठाणे	बदलापूर	१६०५	१६०५	२१४	८५६	१७१२
२२	ठाणे	अंबरनाथ	३९३३	४१८३	२६१	१०४४	२०८८
२३	ठाणे	मुरबाड	९६०	९६०	४८४	१९३६	३८७२
२४	ठाणे	शहापूर	१६७६	१६७६	१३९५	५५८०	१११६०
एकूण					३९५५	१५८२०	३१६४०

शासन निर्णय क्रमांक:स्वमअ-२०१८/प्र.क्र. २६०/नवि-३४, दिनांक: ०७ सप्टेंबर, २०१८ चे विवरणपत्र (पृ.क्र.९/१२)

पुणे विभाग अनुदान वितरण

( रक्कम रूपये हजारात)

अ.क्र.	जिल्हा	नागरी स्वराज्य संस्था	२०११ च्या जनगणनेनुसार कुटुंब संख्या	सुधारित संख्या	शौचालय संख्या	निधी वितरण		
						केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा	एकूण
१	कोल्हापूर	मलकापूर	४	५१	४	१६	३२	४८
२	कोल्हापूर	गडहिंग्लज	११६	११६	२३	९२	१८४	२७६
३	पुणे	बारामती	११८	११८	२४	९६	१९२	२८८
४	पुणे	जुन्नर	१३६	१३६	२७	१०८	२१६	३२४
५	सातारा	रहिमतपूर	१६५	१६५	३३	१३२	२६४	३९६
६	पुणे	भोर	१९४	१९४	३९	१५६	३१२	४६८
७	कोल्हापूर	वडगावकसबा	२१९	२००	४४	१७६	३५२	५२८
८	कोल्हापूर	कुरुंदवाड	२३३	३०४	४७	१८८	३७६	५६४
९	सोलापूर	करमाळा	२६५	२६५	५३	२१२	४२४	६३६
१०	सातारा	मलकापूर	२०३	१७९	५३	२१२	४२४	६३६
११	कोल्हापूर	कागल	२७१	२७१	५४	२१६	४३२	६४८
१२	पुणे	इंदापूर	३०२	३०२	६०	२४०	४८०	७२०
१३	कोल्हापूर	जयसिंगपूर	३३९	३३९	६८	२७२	५४४	८१६
१४	पुणे	तळेगाव-दाभाडे	४२३	२५०	८५	३४०	६८०	१०२०
१५	पुणे	जेजूरी	४५६	५९७	९१	३६४	७२८	१०९२
१६	पुणे	सासवड	५४०	५४०	१०८	४३२	८६४	१२९६
१७	सातारा	सातारा	५४२	६९२	१०८	४३२	८६४	१२९६
१८	सातारा	फलटण	५४९	५५५	११०	४४०	८८०	१३२०
१९	पुणे	दौंड	६०७	४९२	१२१	४८४	९६८	१४५२
२०	पुणे	शिरूर	६६६	४६१	१३३	५३२	१०६४	१५९६
२१	सांगली	इस्लामपूर	६८०	६८०	१३६	५४४	१०८८	१६३२
२२	पुणे	लोणावळा	६८०	५०१	१३६	५४४	१०८८	१६३२
२३	सोलापूर	कुरुडवाडी	७५१	६९०	१५०	६००	१२००	१८००
२४	सोलापूर	दुधनी	८२०	८२०	१६४	६५६	१३१२	१९६८
२५	सोलापूर	सांगोला	२२६४	२२१२	१६४	६५६	१३१२	१९६८
२६	सातारा	कराड	८४४	७०४	१६९	६७६	१३५२	२०२८
२७	सांगली	विटा	२३८३	१७००	१८२	७२८	१४५६	२१८४
२८	सांगली	तासगाव	९६९	१५००	१९४	७७६	१५५२	२३२८
२९	सांगली	अष्टा	९७५	५९३	१९५	७८०	१५६०	२३४०
३०	सोलापूर	पंढरपूर	१६०७	१६०७	२१४	८५६	१७१२	२५६८
३१	सोलापूर	मिंदर्गी	१८३४	१०३४	२४५	९८०	१९६०	२९४०
३२	सांगली	शिराळा	५५०	५५०	२५०	१०००	२०००	३०००
३३	सातारा	म्हसवड	१७९६	१७९६	२५१	१००४	२००८	३०१२
३४	पुणे	चाकण	८१५	८१५	२८८	११५२	२३०४	३४५६
३५	सोलापूर	बाशी	५१८५	३०००	३१०	१२४०	२४८०	३७२०
३६	कोल्हापूर	हुपरी	०	५८०	५८०	२३२०	४६४०	६९६०
३७	कोल्हापूर	इचलकरंजी	२९४९	२३८८	७८१	३१२४	६२४८	९३७२
३८	कोल्हापूर	शिरोळ	०	८९५	८९५	३५८०	७१६०	१०७४०
३९	सोलापूर	मोहोळ	३५३६	३५३६	१७३६	६९४४	१३८८८	२०८३२
४०	कोल्हापूर	आजरा	०	१४७	१४७	५८८	११७६	१७६४
<b>एकूण</b>					<b>८४७२</b>	<b>३३८८८</b>	<b>६७७७६</b>	<b>१०१६६४</b>

शासन निर्णय क्रमांक :स्वमअ-२०१८/प्र.क्र. २६०/नवि-३४, दिनांक : ०७ सप्टेंबर, २०१८ चे विवरणपत्र (पृ.क्र.१०/१२)								
नाशिक विभाग अनुदान वितरण						(रक्कम रूपये हजारात)		
अ.क्र.	जिल्हा	नागरी स्वराज्य संस्था	२०११ च्या जनगणनेनुसार संख्या	सुधारित संख्या	शौचालय संख्या	निधी वितरण		
						केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा	एकूण
१	अहमदनगर	संगमनेर	५६६	८८१	११३	४५२	९०४	१३५६
२	अहमदनगर	कोपरगाव	१०८९	१०८९	१५७	६२८	१२५६	१८८४
३	अहमदनगर	देवळाली प्रवरा	२०५७	१५७०	२१७	८६८	१७३६	२६०४
४	अहमदनगर	राहुरी	१८५०	१३५०	२५८	१०३२	२०६४	३०९६
५	अहमदनगर	श्रीरामपूर	१८७६	३४४३	२६२	१०४८	२०९६	३१४४
६	अहमदनगर	पाथडी	१५५०	१६०१	७२३	२८९२	५७८४	८६७६
७	अहमदनगर	श्रीगोंदा	२३२७	११७५	७५०	३०००	६०००	९०००
८	अहमदनगर	शिर्डी	१३६०	५५०	९१०	३६४०	७२८०	१०९२०
९	धुळे	सिंदखेडा	०	१५८०	४९	१९६	३९२	५८८
१०	धुळे	शिरपूर वरवडे	८९६	१५६८	१३६	५४४	१०८८	१६३२
११	धुळे	दोडाईचा वरवडे	१२५९	१४५०	१६८	६७२	१३४४	२०१६
१२	धुळे	साक्री	१५००	१५००	५१५	२०६०	४१२०	६१८०
१३	जळगाव	सावदा	१६५	४००	३३	१३२	२६४	३९६
१४	जळगाव	रावेर	४६४	७०९	९३	३७२	७४४	१११६
१५	जळगाव	फैजपूर	५२९	९५९	१०६	४२४	८४८	१२७२
१६	जळगाव	एरोडेल	११३२	१७६०	१६३	६५२	१३०४	१९५६
१७	जळगाव	धरणगाव	१२०४	२१०२	१७३	६९२	१३८४	२०७६
१८	जळगाव	भुसावळ	२४०५	२४२७	१८१	७२४	१४४८	२१७२
१९	जळगाव	पारोळा	१३५४	१३५४	१९३	७७२	१५४४	२३१६
२०	जळगाव	जामनेर	२७१५	१६११	२४८	९९२	१९८४	२९७६
२१	जळगाव	भडगांव	३००३	२०३५	२९९	११९६	२३९२	३५८८
२२	जळगाव	यावल	२४४१	१८७२	४१६	१६६४	३३२८	४९९२
२३	जळगाव	चोपडा	१९३७	१९१३	६०१	२४०४	४८०८	७२१२
२४	जळगाव	चाळीसगाव	२९५२	१७७०	८९३	३५७२	७१४४	१०७१६
२५	जळगाव	मुक्ताईनगर	०	१३००	१३००	५२००	१०४००	१५६००
२६	जळगाव	पाचोरा	३६१५	१३३३	१६६४	६६५६	१३३१२	१९९६८
२७	जळगाव	अंमळनेर	४५१४	४५१४	२२५१	९००४	१८००८	२७०१२
२८	नंदुरबार	तळोदा	१२५३	१५४६	१६७	६६८	१३३६	२००४
२९	नंदुरबार	नंदुरबार	१३२०	१४५६	१७६	७०४	१४०८	२११२
३०	नंदुरबार	शहादा	२८७३	२७६९	२०९	८३६	१६७२	२५०८
३१	नाशिक	निफाड NP	१३९५	१३९५	८३	३३२	६६४	९९६
३२	नाशिक	पेट NP	५६३	५६३	९१	३६४	७२८	१०९२
३३	नाशिक	सिन्नर	१६५८	१७५८	१३३	५३२	१०६४	१५९६
३४	नाशिक	इगतपूरी	७५७	९६०	१५१	६०४	१२०८	१८१२
३५	नाशिक	नांदगाव	७९६	७९६	१५९	६३६	१२७२	१९०८
३६	नाशिक	साटाणा	७९५	७९६	१५९	६३६	१२७२	१९०८
३७	नाशिक	येवला	९८१	११९०	१९६	७८४	१५६८	२३५२
३८	नाशिक	मनमाड	१६१६	१८६०	२२७	९०८	१८१६	२७२४
३९	नाशिक	देवळान् NP	८६५	८६५	२५७	१०२८	२०५६	३०८४
४०	नाशिक	सुरगणा NP	७७२	७७२	३५१	१४०४	२८०८	४२१२
४१	नाशिक	दिंडोरी NP	२१५६	२१५६	११२४	४४९६	८९९२	१३४८८
एकूण					१६३५५	६५४२०	१३०८४०	१९६२६०

शासन निर्णय क्रमांक :स्वमअ-२०१८/प्र.क्र. २६०/नवि-३४, दिनांक : ०७ सप्टेंबर, २०१८ चे विवरणपत्र (पृ.क्र. ११,१२/१२)

नागपूर विभाग अनुदान वितरण (रूपये हजारात)

अ.क्र.	जिल्हा	नागरी स्वराज्य संस्था	२०११ च्या जनगणने नुसार संख्या	सुधारित संख्या	शौचालय संख्या	निधी वितरण		
						केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा	एकूण
१	भंडारा	लाखांदूर	१३६०	१३६०	७७	३०८	६१६	९२४
२	भंडारा	तुमसर	११४२	११५४	१५२	६०८	१२१६	१८२४
३	भंडारा	भंडारा	८२६	९७५	१६५	६६०	१३२०	१९८०
४	भंडारा	पवनी	१३३९	११४५	१७९	७१६	१४३२	२१४८
५	भंडारा	साकोली	५७६	५७६	३८४	१५३६	३०७२	४६०८
६	चंद्रपूर	चिमूर	१८५३	१८५३	३	१२	२४	३६
७	चंद्रपूर	नागभिड	२१९०	२१९०	४०	१६०	३२०	४८०
८	चंद्रपूर	बल्लारपूर	३००४	३०१०	१४१	५६४	११२८	१६९२
९	चंद्रपूर	ब्रम्हपूरी	१५९१	१४८४	२२४	८९६	१७९२	२६८८
१०	चंद्रपूर	राजूरा	१७७३	१७८५	२३६	९४४	१८८८	२८३२
११	चंद्रपूर	मुल	२६६७	२१७६	२४१	९६४	१९२८	२८९२
१२	चंद्रपूर	सावली	१४८८	१४८८	२५०	१०००	२०००	३०००
१३	चंद्रपूर	वरोरा	१८१३	१७१३	२५४	१०१६	२०३२	३०४८
१४	चंद्रपूर	गडचांदूर	१६३६	१६३६	३८६	१५४४	३०८८	४६३२
१५	चंद्रपूर	भद्रावती	३३८८	१९४३	८०२	३२०८	६४१६	९६२४
१६	गडचिरोली	कुरखेडा	५३८	५३८	५२	२०८	४१६	६२४
१७	गडचिरोली	आरमोरी	१२९१	१२९१	८९	३५६	७१२	१०६८
१८	गडचिरोली	धानोरा	९६४	९६४	१०४	४१६	८३२	१२४८
१९	गडचिरोली	कोरची	६५८	६५८	११८	४७२	९४४	१४१६
२०	गडचिरोली	चार्मोशी	२७१४	२७१४	२१४	८५६	१७१२	२५६८
२१	गडचिरोली	देसाईगंज	२५१९	२२००	२३६	९४४	१८८८	२८३२
२२	गडचिरोली	सिरोंचा	१४८९	१४८९	६०१	२४०४	४८०८	७२१२
२३	गडचिरोली	गडचिरोली	३२२०	२७२३	८८३	३५३२	७०६४	१०५९६
२४	गोंदीया	सडकअर्जुनी	६३९	६३९	१०७	४२८	८५६	१२८४
२५	गोंदीया	तिरोडा	१५९८	१२००	२२५	९००	१८००	२७००
२६	गोंदीया	गोंदीया	२७५१	३०१२	३०१	१२०४	२४०८	३६१२
२७	गोंदीया	अर्जुनी	८६३	८६३	८६३	३४५२	६९०४	१०३५६
२८	नागपूर	मोवाड	१५७	१५७	३१	१२४	२४८	३७२
२९	नागपूर	कन्हानप्रिप्री	१०००	१०००	५०	२००	४००	६००
३०	नागपूर	रामटेक	१०२०	१०२०	५२	२०८	४१६	६२४
३१	नागपूर	नरखेड	१०७४	१०५२	५९	२३६	४७२	७०८
३२	नागपूर	कळमेश्वर	५०५	६३२	१०१	४०४	८०८	१२१२
३३	नागपूर	खापा	१०९७	७८६	१४६	५८४	११६८	१७५२
३४	नागपूर	उमरेड	१७३७	१५६७	१४८	५९२	११८४	१७७६
३५	नागपूर	काटोल	७८५	१००४	१५७	६२८	१२५६	१८८४

शासन निर्णय क्रमांक :स्वमअ-२०१८/प्र.क्र. २६०/नवि-३४, दिनांक : ०७ सप्टेंबर, २०१८ चे विवरणपत्र (पृ.क्र. ११,१२/१२)

नागपूर विभाग अनुदान वितरण (रूपये हजारात)

अ.क्र.	जिल्हा	नागरी स्वराज्य संस्था	२०११ च्या जनगणने नुसार संख्या	सुधारित संख्या	शौचालय संख्या	निधी वितरण		
						केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा	एकूण
३६	नागपूर	कामठी	१३६७	१३६७	१९४	७७६	१५५२	२३२८
३७	नागपूर	कुही	९००	९००	२६८	१०७२	२१४४	३२१६
३८	नागपूर	मौदा	६८९	५७०	५८१	२३२४	४६४८	६९७२
३९	नागपूर	वाडी	११३४	११३४	६३४	२५३६	५०७२	७६०८
४०	नागपूर	बुटीबोरी	०	७५६	७५६	३०२४	६०४८	९०७२
४१	नागपूर	महादुला	१८६८	१०७०	१२३४	४९३६	९८७२	१४८०८
४२	वर्धा	पुलगाव	११८५	११००	१५८	६३२	१२६४	१८९६
४३	वर्धा	देवळी	१२०७	११२४	१६१	६४४	१२८८	१९३२
४४	वर्धा	सिंदी	९५५	९५५	१९१	७६४	१५२८	२२९२
४५	वर्धा	वर्धा	९५६	९५६	१९१	७६४	१५२८	२२९२
४६	वर्धा	कारंजा	७८६	७८६	२१५	८६०	१७२०	२५८०
४७	वर्धा	आर्वी	१८६८	१८६०	२६१	१०४४	२०८८	३१३२
४८	वर्धा	समुद्रपुर	६३८	६३८	२६३	१०५२	२१०४	३१५६
४९	वर्धा	हिंगणघाट	३०६१	३०६१	४७१	१८८४	३७६८	५६५२
<b>एकूण</b>					<b>१३६४९</b>	<b>५४५९६</b>	<b>१०९१९२</b>	<b>१६३७८८</b>